



Hit Kit Global Solutions Limited

CIN : L70100MH1988PLC049929

Regd(O) : Office No. 3131/B,Rustomjee Eaze Zone, Laxmi Singh Complex, Malad (West), Mumbai-400064
Tel. No.: 022-49696739 Email: hitkit.global@gmail.com Website: www.hitkitglobal.com

UN-AUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE) FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED DEC. 31, 2025



The Board of Directors of the Company, at their Meeting held on Friday, February 13, 2026 approved the Un-audited Financial Results (Standalone) for the quarter & nine months ended Dec. 31, 2025.

The results, along with the Auditor's Report, have been posted on the Company's website at <https://www.hitkitglobal.com/financial-results.php> and can be accessed by scanning the QR code.

Note: The above intimation is in accordance with Regulation 33 read with Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015.

For and behalf of Board of Directors
Hitkit Global Solutions Limited
Sd/-
Kamal Agarwal
Managing Director (DIN:07646000)

Place : Mumbai
Date: 13/02/2026

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that **Mr. Parag Madhukar Vani & Mr. Mukul Madhukar Vani** are the owners of property being all that piece and parcel of land adm. OH-10R-00PR out of total area adm. OH-39R-00PR & bearing Survey No. 88/6/A, situated at village Mhaskal, Taluka Kalyan, Dist. Thane (Hereinafter referred to as the **"said property"**). **Mr. Parag Madhukar Vani & Mr. Mukul Madhukar Vani** purchased the said property from **Mr. Sitaram Pandurang Kor** vide Conveyance Deed dt. 08/05/2019 registered at sr. no. KLN1-5346/2019. My client now intends to purchase the said property from **Mr. Parag Madhukar Vani & Mr. Mukul Madhukar Vani**.

If any person/s is having or claiming any share, right, title, interest or has any objection of whatsoever nature in respect of the said property, or the same is mortgaged/ charged with any Bank/ Financial Institution may intimate the same in writing along with supporting documentary evidence to the under signed within 15 days from the date of publication of this notice, failing which claims and / or objections if any shall be deemed to have been waived and / or abandoned and my client shall complete the transaction without any reference to such claims.

Date: 14/02/2026.

Sd/-
Adv. Mrs. Jhansi M. Chandwani
Add: Office No. 119, 1st floor, Shree Sidhvinayak Sankul, Oak Bang, Station Road, Kalyan (W), Dist. Thane.

PUBLIC NOTICE

This public notice is being issued under the instructions of our clients, Mr. Bharat Kothari and Mr. Rakesh Kothari, who along with Mr. Pravin Kothari and Mr. Gurnvat Kothari are partners of Laxmidivi Developers (**"said Firm"**), a registered partnership firm engaged in the business of real estate development, inter alia, in the field of slum rehabilitation projects, having its registered office at 501-502, 5th Floor, Atul First Avenue Building, Link Road, C.T.S. No. 1199/E, Malad (West), Mumbai – 400 064 and inter-alia acquired the rights in the following projects amongst others:

(a) Vinayak Nagar SRA CHS;
(b) Laxmi Namah;
(c) Shree Ram SRA CHS
(d) Vignaharta Vitthhatti SRA CHS
(e) Sai Mulgaon Aadiwasi Rehwas Sang SRA CHS
(f) Shree Ganesh SRA CHS
(g) Gajanan SRA CHS
(h) Sahayadri SRA CHS
(i) Mahatma Phule SRA CHS
(j) Mariya SRA CHS
(k) Shree Mahakali SRA CHS
(l) Susankrut SRA CHS
(m) Shree Ganesh Krupa SRA CHS
(n) Pragati SRA CHS
(o) Mangalmurthi SRA CHS
(p) Amrapali SRA CHS
(q) Kesardev Malad East

The said Firm is currently under the process of re-arrangement, reconstitution and restructuring of the partners' inter se rights and obligations in relation to the said Firm and its ongoing and proposed real estate development projects, including but not limited to slum rehabilitation schemes and other redevelopment projects. In this context, and for the purpose of ascertaining and crystallizing the liabilities of the said Firm, this public notice is being issued for inviting claims from creditors/third-parties/allottees etc. in respect of several projects carried out by said Firm.

Accordingly, all persons, companies, entities, bodies corporate, banks, financial institutions and any other entities having any claim, whether secured and/or unsecured, against Laxmidivi Developers, whether arising or purported to arise out of or in connection with any agreement, contract, deed, document, writing, loan, advance, facility, mortgage, charge, pledge, hypothecation, guarantee, indemnity, deposit, negotiable instrument, promissory notes, supply of goods or services, work order, consultancy, agency, brokerage, commission, statutory dues, approvals, development rights or FSI consumption or TDR, or any arrangement, encumbrance or otherwise howsoever in respect of any of the projects of Laxmidivi Developers (including slum rehabilitation projects), are required to submit their claims in writing to the undersigned within 10 (ten) days from the date of publication of this notice, in writing and along with complete documentary proof with M/s Vesta Legal, 1-2, Kalpataru Heritage, Kala Ghoda, Mumbai 400 001, with all notices and supporting documents specifically marked to the attention of Mr. Robin Fernandes.

It is hereby made clear that any person or entity failing to notify and substantiate its claim in the aforesaid manner and within the aforesaid period shall be deemed to have no subsisting claim of any nature whatsoever against Laxmidivi Developers, and any such purported claim, whether secured and/or unsecured, shall be disregarded by our Clients and shall be deemed to have been irrevocably waived and/or abandoned by such person or entity.

Place: Mumbai
Date: 15th Feb 2026

For M/s. Vesta Legal
Partner



KESAR ENTERPRISES LIMITED

Registered office: Oriental House, 7 Jamshedji Tata Road, Churchgate, Mumbai- 400 020
CIN: L24116MH1933PLC001996

Website: <http://www.kesarindia.com> Email: headoffice@kesarindia.com; Ph: (+91-22) 22042396 / 22851738

Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st December, 2025
(₹ in Lakhs)

Sr. No	Particulars	3 months ended on 31/12/2025 (Unaudited)	9 months ended on 31/12/2025 (Unaudited)	3 months ended on 31/12/2024 (Unaudited)
1	Total Income from Operations	10,430.84	13,818.05	27,077.80
2	Net Profit / (Loss) for the period before tax	(622.60)	(4,107.19)	(5,626.01)
3	Net Profit / (Loss) for the period after tax	(622.60)	(4,107.19)	(5,626.01)
4	Other Comprehensive Income for the period	(222.75)	90.59	5.23
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(845.35)	(4,016.60)	(5,620.78)
6	Paid up Equity Share Capital (Face Value of ₹ 1/- Per Share)	1,007.97	1,007.97	1,007.97
7	Earning Per Share (Face value of ₹ 1/- each) (Not Annualised)			
	(a) Basic (in ₹)	(0.62)	(4.08)	(55.82)
	(b) Diluted (in ₹)	(0.62)	(4.08)	(55.82)

1) The above results were reviewed by the Audit Committee and were taken on record by the Board of Directors at their meeting held on 13th February, 2026 and reviewed by Statutory Auditors.

2) The above is an extract of the detailed Financial Results for the Quarter and Nine months ended 31st December, 2025 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Financial Results are available on the Stock Exchange's website i.e. www.bseindia.com and on the Company's website i.e. www.kesarindia.com

3) Financial Results and Auditors Report can also be viewed by scanning the Quick Response Code (Q.R. Code)

For KESAR ENTERPRISES LIMITED
sd/-
H R KILACHAND
Chairman & Managing Director
DIN : 00294835



Place: - Mumbai
Date:- 13th February, 2026

RR METALMAKERS INDIA LIMITED
CIN: L51901MH1995PLC331822

Registered Office:- B-001 & B-002, Ground Floor, Antop Hill Warehousing Complex Ltd, Barkat Ali Naka, Salt Pan Road, Wadala (E), Mumbai- 400037, Maharashtra
Corporate Office:- 2nd Floor, Sugar House, 93/95, Kazi Sayed Street, Masjid West, Mumbai- 400 003, Maharashtra.
Tel. No.: 022-61926555/56, E-mail : info@rrmetalmakers.com, Website : www.rrmetalmakers.com

Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Nine months ended December 31, 2025 ₹ in Lakhs (Except EPS)

Sr. No.	Particulars	Results					
		Quarters Ended		Nine Months Ended		Year Ended	
		31-Dec-2025	30-Sep-2025	31-Dec-2024	31-Dec-2025		31-Dec-2024
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from operations	1,295.92	2,324.03	1,106.56	5,717.37	5,073.91	5,250.82
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(380.88)	41.70	64.64	(298.41)	142.55	167.65
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(380.88)	41.70	64.64	(269.59)	142.55	167.65
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(380.88)	23.44	64.54	(285.43)	123.91	167.65
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(380.88)	23.44	64.54	(285.43)	123.91	167.76
6	Equity Share Capital	900.88	900.88	900.88	900.88	900.88	900.88
7	Reserves (excluding revaluation reserve as shown in the balance sheet)	-	-	-	-	-	(61.69)
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each)						
9	Basic (₹)	(4.23)	0.26	0.72	(3.17)	1.38	1.86
10	Diluted (₹)	(4.23)	0.26	0.72	(3.17)	1.38	1.86

Notes:


1 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and Company's website (<http://rrmetalmakers.com>). The same can be accessed by scanning the QR Code below.

2 The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in its meeting held on February 14, 2026.

3 The above financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") notified under Section 133 of the Companies Act 2013, read together with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended).

4 The figures of the previous periods have been rearranged/reclassified wherever necessary to confirm to current period/year's classification.

By order of the Board of Directors
For RR Metalmakers India Limited
Sd/-
Virat Shah - Chairman
DIN: 00764118



Mumbai, February 14, 2026

HARIYANA SHIP-BREAKERS LIMITED

Registered Office: 156, Maker Chambers VI, 220, Jammalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai– 400 021.
IN: L61100MH1981PLC024774 Tel.- 022 - 22043211
Website: www.hariyanagroup.com Email id: secretarial.hariyana@gmail.com ISO Certified (14001:2004/ 9001:2008/ 30000:2009)

STANDALONE AND CONSOLIDATED STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2025

Rs. In Lakhs

SL No.	Particulars	Standalone				Consolidated									
		Quarter Ended		Nine Months Ended		Year Ended	Quarter Ended		Nine Months Ended		Year Ended				
		31-Dec-25	30-Sep-25	31-Dec-24	31-Dec-25	31-Dec-24	31-Mar-25	31-Dec-25	30-Sep-25	31-Dec-24	31-Dec-25	31-Dec-24	31-Mar-25		
		Refer Note 2	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	Refer Note 2	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)		
1	Total Income from operations		219.61	130.00		-	349.61	22.45	22.45	219.61	130.00	-	349.61	22.45	22.45
2	Net Profit (+)/Loss(-) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)		837.08	281.41		63.15	1,214.48	170.89	238.33	837.08	281.41	63.15	1,214.48	170.89	238.33
3	Net Profit (+)/Loss(-) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)		837.08	281.41		63.15	1,214.48	170.89	238.33	837.08	281.41	63.15	1,214.48	170.89	238.33
4	Net Profit (+)/Loss(-) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)		681.89	224.78		42.38	974.98	114.83	160.47	681.87	224.78	42.34	974.96	114.80	160.46
5	Total Comprehensive Income for the period [(Comprising profit/Loss for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]		681.89	224.78		42.38	974.98	114.83	171.88	681.87	224.78	42.34	974.96	114.80	171.87
6	Equity share capital		616.67	616.67		616.67	616.67	616.67	616.67	616.67	616.67	616.67	616.67	616.67	616.67
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		-	-		-	-	-	14,069.97	-	-	-	-	-	14,069.87
8	Earning per share (EPS) (Rs) (Face Value :Rs 10/- per share - Basic and diluted		11.06	3.64		0.69	15.81	1.86	2.60	11.06	3.64	0.69	15.81	1.86	2.60
			11.06	3.64		0.69	15.81	1.86	2.60	11.06	3.64	0.69	15.81	1.86	2.60

Notes:

1. The above results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors at their respective meetings held on February 13, 2026.

2. The figures for the quarter ended 31st December, 2025 are the balancing figures between the unaudited figures in respect of the nine months ending on 31st December 2025 and the published figures for the half year ended on 30th September, 2025 (unaudited) which were subjected to limited review by statutory auditors.

3. These financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standard (Ind-AS) prescribed under section 133 of the Companies Act 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016 to the extent applicable.

4. "Ind AS 108 establishes standards for the way that public business enterprises report information about operating segments and related disclosures about geographic areas. The company's operations predominantly relate to enhance business performance. Based on the ""Management Approach"" as defined in Ind AS 108, the Chief Operating Decision Maker (CODM) evaluates the company's performance and allocates resources based on an analysis of various performance indicators by geographic segments. Accordingly, information has been presented on geographic segments. The accounting principles used in the preparation of the financial statements are consistently applied to record revenue and expenditure in individual segments. Business segments of the company are primarily categorized as: Mumbai and Bhavnagar."

5. "The Consolidated Financial Statements are prepared in accordance with principles and procedures as set out in the Indian Accounting Standards ("Ind AS 110")" "Consolidated Financial Statements" prescribed under section 113 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued there under : The Consolidated Financial Statements are prepared in accordance with principles and procedures as set out in the Indian Accounting Standards ("Ind AS 110")" "Consolidated Financial Statements" prescribed under section 113 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued there under : Consolidated financial statements include financial results of Hariyana Air Products, subsidiary of the company and Goyal Hariyana Realty, Orchid Lakeview Developers, Whitefield Projects, Swastik Developers, associates of the company."

6. The figures for the corresponding previous year have been regrouped/reclassified wherever necessary, to make them comparable.

For and on behalf of Board of Directors
HARIYANA SHIP-BREAKERS LIMITED
Sd/-
RAKESH RENIVAL
MANAGING DIRECTOR
DIN: 00029332

Place: Mumbai
Date: February 13, 2026

PUBLIC NOTICE

I, Pratima Pravin Shinde, residing at A/308, Samruddhi SRA CHS Ltd., Swapnapoorti, R.R.Thakur Marg, Majas Road, Jogeshwari East, Mumbai - 400060, hereby declare that my name appears as Pratima Praveen Shinde and Pratima Pravin Shinde in different documents.

Both the names refer to one and the same person, i.e., myself as Pratima Pravin Shinde.

Date : 15/02/2026
Place : Mumbai


Sd/-
Pratima Pravin Shinde

NOTICE

Notice is hereby given that the share certificates no(s) **5952015** (1332 shares) bearing distinctive no(s) **1238226350-1238227681** (vide folio no: **D000624**) standing in the name(s) of **ARVIND YESHWANT DIVADKAR** in the books of M/s **Mahindra & Mahindra Limited**, has/have been lost/misplaced/destroyed and the advertiser has/have applied to the company for issue of duplicate share certificate(s) in lieu thereof. Any person(s) who has/have claim(s) on the said shares should lodge such claim(s) with the company's registrars and transfer agents viz **Kfin Technologies Private Limited, Selenium Tower B, Plot No: 31-31, Gachibowli, Financial District, Hyderabad – 500 032** within 15 days from the date of this notice failing which the company will proceed to issue duplicate share certificate(s) in respect of the said shares.

Date: 15-02-2026
Place: Mumbai

Name of the Applicants
Vaishali Sanjiv Prabhu / Pranali Vijaykumar Laud



Mirae Asset Capital Markets (India) Private Limited

Regd. Office : 1st Floor, Tower-4, Equinox Business Park, LBS Marg, off BKC, Kurla (West), Mumbai - 400070
e-mail : macm.compliance@miraeassetcm.com, Website : cm.miraeasset.co.in, Tel No. - +91 22 6266 1300

Extract of unaudited financial results for quarter and nine month ended 31st December 2025

(Amounts are in Rs. millions, except per share data)

Sr. No.	Particulars	Standalone				
		Quarter ended		Nine month ended		Year ended
		31.12.2025 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)	31.12.2025 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)	31.03.2025 (Audited)
1	Total Income from Operations	1,720	920	5,281	3,806	5,478
2	Net Profit / (Loss) for the period before tax (before Exceptional and/or Extraordinary items)	658	(184)	1,369	541	510
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or Extraordinary items)	658	(184)	1,369	541	510
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	489	(145)	988	381	285
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit after tax and Other Comprehensive Income (after tax))	489	(145)	988	381	285
6	Paid up Equity Share Capital	56,382	41,932	56,382	41,932	56,382
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	11,944	8,031	11,944	8,031	10,956
8	Securities Premium Account	5,534	2,514	5,534	2,514	5,534
9	Networth	68,326	49,963	68,326	49,963	67,338
10	Outstanding Debt	2,563	6,434	2,563	6,434	0
11	Outstanding redeemable preference shares	0	0	0	0	0
12	Debt Equity ratio	0.04	0.04	0.04	0.04	Not Applicable
13	Earnings Per Share (for continuing and discontinued operations) (of Rs.10/- each) Basic / Diluted (in Rs.) (not annualised)	0.09	(0.04)	0.18	0.10	0.07
14	Capital Redemption Reserve					Not Applicable

a) The above unaudited financial results which are published in accordance with Regulation 52(4) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, SEBI's Operational circular SEBI/HO/DDHS/P/CIR/2021/613 dated August 10, 2021 have been reviewed and approved by the Board of Directors at its meeting held on February 13, 2026. The full format of the quarterly financial results is available on the websites of the Stock Exchange: www.bseindia.com

b) The results for the quarter and nine months ended December 31, 2025 and December 31, 2024 have been reviewed by the Statutory Auditors of the Company.

c) The Financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2016.

For and on behalf of the Board of directors of
Mirae Asset Capital Markets (India) Private Limited
CIN: U65990MH2017FTC300493

Sd/-
Moon Kyung Kang
CEO & Director
DIN : 11159892

Place: Mumbai
Date: 13th Feb. 2026

PARANJAPE SPACES AND SERVICES PRIVATE LIMITED
CIN : U70109MH2020PTC430156

Regd. Office : 101, Somnath CTS No 988, 14 Ram Mandir Road, Vile Parle (East), Mumbai 400057 Maharashtra India

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31st DECEMBER, 2025
Regulation 52 (8), read with Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Rs. in Million)

Sr. No.	Particulars	Quarter ended		Nine Months ended on	Year ended
		December 31, 2025	December 31, 2024	December 31, 2025	March 31, 2025
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	Audited
1	Total Income from Operations including Other Income	54.27	219.79	158.15	104.64
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and /or Extraordinary items)	(162.90)	(181.71)	(301.47)	(371.97)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(162.90)	(181.71)	(301.47)	(371.97)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(162.90)	(181.71)	(301.47)	(371.97)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(163.02)	(181.71)	(301.83)	(371.35)
6	Paid up Equity Share Capital	0.10	0.10	0.10	0.10
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	(852.18)	(408.06)	(852.18)	(550.35)
8	Net worth	(852.08)	(408.07)	(852.08)	(550.25)
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	1,625.81	1,654.58	1,625.81	1,627.88
10	Debt Equity Ratio	(1.91)	(4.05)	(1.91)	(2.96)
11	Debt Service Coverage Ratio (EBIT/Interest Expenses+ Loan Repayments)	(0.25)	0.08	(0.21)	(0.32)
12	Interest Service Coverage Ratio (EBIT/Interest Expenses)	(0.25)	(0.65)	(2.14)	(1.24)
13	Earnings per share Basic and Diluted (not annualized for the quarter)	(16,289.53)	(18,170.91)	(30,147.09)	(37,197.53)
14	Capital Redemption Reserve	0.00	0.00	0.00	0.00
15	Debenture Redemption Reserve	0.00	0.00	0.00	0.00
16	Current Ratio	0.85	1.30	0.85	1.24
17	Long term debt to working capital	0.00	0.98	0.00	1.15
18	Bad debts to Account Receivable Ratio	0.00	0.00	0.00	0.00
19	Current Liability Ratio	0.99	0.69	0.99	0.70
20	Total Debts to Total Assets	0.33	0.41	0.33	0.40
21	Debtors Turnover	0.00	0.00	0.00	0.00
22	Inventory Turnover	0.01	0.04	0.03	0.03
23	Operating Margin (percent)	(85.54)	0.09	(81.64)	(186.97)
24	Net Profit Margin (percent)	(293.45)	(0.84)	(195.19)	(412.62)
25	Sector specific equivalent ratios, as applicable.	0.00	0.00	0.00	0.00

NOTES :

1. The above Unaudited Financial Results have been prepared as per the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and have been approved by the Board of Directors at their meeting held on February 13, 2026.

2. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with BSE Limited ("Stock Exchange") under Regulation 52 of the Listing Regulations. The full format of the Unaudited Financial Results is available on the website of BSE Limited and the Company, which can be accessed on www.bseindia.com and www.psspl.co respectively.

3. For the items referred in sub-clauses (a) to (q) of regulation 52 (4) of the Listing Regulations, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange and can be accessed on



हिट किट ग्लोबल सोल्युशन्स लिमिटेड

सीआयएन : एल७०१००एमएच१९८८पीएलसी०४९९२९

नोंद. (का.) कार्यालय क्र. ३१३१ / बी, रुस्तमजी ईज झोन, लक्ष्मी सिंग कॉम्प्लेक्स, मालाड (पश्चिम), मुंबई - ४०००६४

टेलि. क्र. : ०२२-४९६९६७३९ ईमेल : hitkit.global@gmail.com वेबसाईट : www.hitkitglobal.com

३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरिक्षित वित्तिय निष्कर्ष (अलिम)

१३ फेब्रुवारी, २०२६ रोजी घेतलेल्या त्यांच्या सभेमध्ये कंपनीचे संचालक मंडळाने ३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरिक्षित वित्तिय निष्कर्ष (अलिम)ला मंजुरी दिली.

निष्कर्ष सह लेखापरीक्षकांचा अहवाल <https://www.hitkitglobal.com/financial-results.php> येथे कंपनीची वेबसाईटवर पोस्ट केले आहे आणि क्युआर कोड स्कॅन करून मिळवता येईल.

टिप : वरील माहिती सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅण्ड डिस्कलोजर रिकवायर्मॅंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ सहवाचता रेग्युलेशन ४७ (१) ला अनुसरून आहे.



संचालक मंडळासाठी आणि च्या वतीने

हिट किट ग्लोबल सोल्युशन्स लिमिटेड

सही/-

कमल अगरवाल

व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन: ०७६४६०००)

ठिकाण : मुंबई

दिनांक : १३/०२/२०२६



पार्ले इंडस्ट्रिज लिमिटेड

सीआयएन क्र. एल२१०००एमएच१९८३पीएलसी०२९१२८
 नॉ. कार्या.: ३१०-३११, दि अन्वित्यु, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००४९.
 फोन क्र. ०२२४०१३२८७५, फॅक्स: ४०३३९७९, ईमेल: info@parleindustries.com, वेबसाईट: www.parleindustries.com

३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता अलेखापरिशिक्त वित्तीय निष्कर्ष (अलिप्त आणि एकत्रित)

कंपनीच्या संचालक मंडळाने शनिवार १४ फेब्रुवारी, २०२६ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत ३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता अलेखापरिशिक्त वित्तीय निष्कर्ष (अलिप्त आणि एकत्रित) मंजूर केले.

लेखापरिक्षकांच्या अहवालासह निष्कर्ष कंपनीची वेबसाईट <https://www.parleindustries.com/investors.html> वर पोस्ट केलेले आहेत आणि क्युआर कोड स्कॅन करून पाहता येईल.

टीप: वरील माहिती हि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्कलोजर रिकायमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ सहवाचता रेग्युलेशन ४७(१) नुसार आहे.



संचालक मंडळाच्या वतीने आणि करिता
 पार्ले इंडस्ट्रिज लिमिटेड
 सही/-
 आनंद जैन

ठिकाण : मुंबई
 दिनांक : १४.०२.२०२६

पूर्ण वेळ संचालक (डीआयएन: ०७७३०६०८)



डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड

सीआयएन: एल५१९००एमएच१९८४पीएलसी०३४६६२

नोंदणी. कार्यालय : ५०१, आकृती ट्रेड सेंटर, रोड नं. ७, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९३, टेल. क्र.: ०२२-३३०४०७७७

फॅक्स क्र.: ०२२ - २६५३२४४० ई-मेल: info@deccangoldmines.com, वेबसाईट: www.deccangoldmines.com

३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिनेकरिता अलेखापरिश्रित वित्तीय निष्कर्ष

शुक्रवार, १३ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकीमध्ये ३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरिश्रित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्ष (“वित्तीय निष्कर्ष”) चे पुनरावलोकन लेखापरीक्षण समितीने केले आणि कंपनीच्या संचालक मंडळाने मंजूरी दिली.

मर्यादित पुनरावलोकन अहवालासह वित्तीय निष्कर्ष कंपनीच्या वेबसाईट : <https://deccangoldmines.com/outcome-of-board-meeting> वर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट www.bseindia.com वर पोस्ट केले आहेत आणि खाली दिलेला क्युआर कोड स्कॅन करून ते पाहता येतील:



स्थळ : बेंगळुरू

दिनांक : १३.०२.२०२६


डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड करिता

सही/-

एस. सुब्रमणियम

पूर्ण वेळ संचालक,

डीआयएन : ०६३८९१३६



IL&FS | Private Equity

आयएल अँड एफएस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : दी आयएल अँड एफएस फायनान्शियल सेंटर, सी - २२, 'जी' ब्लॉक, वांद्रे - कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१.
 सीआयएन : L65999MH1986PLC147981 वेबसाइट : www.ilfindia.com
 दूर. : ०२२-२६५३ ३३३३ फॅक्स : ०२२ - २६५३ ३०५६ ई-मेल : investor.relations@ilfindia.com

दि. ३०.०९.२०२५ रोजी संपलेली सहामाही व तिमाहीकरिताच्या एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

(रु. लाखानं, इंग्रजीस वाळकत)

तपशील	३०.०९.२०२५ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३०.०६.२०२५ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२४ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२५ रोजी संपलेली सहामाही (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२४ रोजी संपलेली (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२५ रोजी संपलेली संपलेले वर्ष (तेखापरीक्षित)
परिचालनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१,१०३.२९	८८९.०३	८६५.३९	१,९९२.३२	१,८६१.५७	४,६६३.९७
कालावधी/वर्षाकरिताचा निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादाल्मक बाबीपुर्व)	४९१.२०	४३३.३१	३२५.२८	५३४.५१	१२८.११	१,४५२.०६
करपूर्व कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक बाबीपरश्चात)	४९१.२०	४३३.३१	३२५.२८	५३४.५१	१२८.११	१,४५२.०६
करपरश्चात कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक बाबीपरश्चात)	३४४.०६	२३.०१	१४६.८४	३६७.९८	(२२५.१७)	१,४९३.१२
कालावधी/वर्षाकरिताचे एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	६१७.७२	२६४.२२	८८४.८८	६४४.९४	(१४९.५६)	२,५८२.९९
समभाग भांडवल	६,२८०.८५	६,२८०.८५	६,२८०.८५	६,२८०.८५	६,२८०.८५	६,२८०.८५
उत्पन्न प्रति शेअर (दरनी मूल्य प्रत्येकी रु.२/-)						
मूलभूत व सौम्यीकृत	०.०९	०.०३	०.०३	०.११	(०.०८)	०.४२
अन्य समभाग						१४,२३१.३५

(४) सूची (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत आयल अँड एफएस इन्ड्स्ट्रिज लिमिटेड (धारण कंपनी या कंपनी), त्यांचा उपकंपन्या (धारण कंपनी या त्यांच्या उपकंपन्या एकत्रितल्या समूह म्हणून उल्लेखित) तसेच संयुक्तरीत्या नियंत्रित घटक यांच्या तुलनात्मक काळावधीसमवेत, दि.३०.०९.२०२५ रोजी संपलेली तिमाही व सहमाहीकरीता वरील निर्देशित एकत्रित वित्तीय निष्कर्ष यांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुरावालेखन करणारा असेल अन्वुक्त मंडळाद्वारे त्यांच्या दि. १३.०२.२०२६ रोजी आयोजित सभेमध्ये त्यांना मंडुंगी देण्यात आली आहे. दि. ३०.०९.२०२५ रोजी संपलेली तिमाही व सहमाहीकरीताचे वित्तीय निष्कर्ष हे कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकाद्वारे मर्यादित पुरावालेखनकर्त्या आहेत.

(२) सदर वित्तीय निष्कर्ष हे कंपनीच्या कायदा, २०१३ (कायदा) चे अनुच्छेद १३३ सहवाचन कंपनी (भारतीय लेखा मानके) नियम, २०१५, वेळोवेळी सुधारित तसेच भारतात सर्वसाधारणपणे स्वीकृत असलेल्या धागे यांतर्गत विहित भारतात लेखा मानके ३४ अंतर्गत वित्तीय नोंदी (आयएसडी एस ३४) मध्ये विहित मान्यता व गणन धोरणांतर्गत तसेच सूची विनियमनांचे विनियमन ३३ यांच्या अनुषंगान्तर्गत तयार करण्यात आले आहेत.

(३) श्रोत वाटप व कार्यनिष्पादन निर्धारणासाठी वित्तीय माहितीच्या मूल्यांकनाच्या आधारावर कामकाज विभागावरिल भारतीय लेखा मानके (आयएसडी एस) १०८ च्या आवश्यकतेनुसार कंपनीने एकल विभाग अर्थात असिस्ट मॅनेजमेंट सेवा व अन्य संबंधित सेवा पुरविण्याची नोंद केली आहे. परिणामी कामकाज विभागावर आयएसडी एस १०८ नुसार वेळ्या नोंदीयोग्य व्यवसाय वा भौगोलिक विभाग नाही.

(४) भारत सरकारच्या कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाचे (एससीए) १ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या पत्राद्वारे कंपनीने कायदा २०१३ च्या अनुच्छेद १२१(१) अंतर्गत इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्सिंग ब्रिड्ससमिती (आयएल अँड एफएस), धारण कंपनी व तिच्या उपकंपन्या (कंपनीसह) गॅंगी फसणूकक तपास कालव्यव (एसएफएफए) द्वारे चौकशी करून केली आहे. दि. ०३.१२.२०१८ रोजी, मंडुंगी कंपनी वित्तीय व्यवस्थापक, मुंबई (एससीएलटी) यांच्या दिवनिर्णानुसार एससीएने दि. ०१.१०.२०१८ रोजी दाखल केलेल्या याचिकेत आयएल अँड एफएसच्या विविध समूह कंपन्यांना (ज्यामध्ये कंपनीचा समावेश आहे) प्रतिनोदी म्हणून समाविष्ट केले आहे. कंपनीला आयएल अँड एफएस द्वारे कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाचे पाठवलेला शुल्काचा सारांश प्राप्त झाला आहे, ज्याच्या आधारे धारण कंपनीने आवश्यक प्रतिसाद सादर केला आहे.

(५) धारण कंपनी व तिच्या कायदा २०१३च्या अधिनियमाद्वारे व्यवस्थापित किंवा सल्ला दिलेल्या बहुतेक विद्यमान निधीच्या अटी नजीकच्या भविष्यात त्यांच्या विस्तारित मूदुतीच्या सामांभीच्या जवळ होत. परिणामी, दि. ३०.०९.२०२५ अखेरीस तिमाही व सहमाहीकरीता संपलेल्या उपकंपन्यांकडून प्रकल्प उत्पन्न वाढणाला लागणारी लागू ठरलेल्या घडवलेल्या होत. व्यवस्थापनाला ओक्षा आहे की व्यवस्थापनालावलीत उल्लिखित निधी व प्रकल्प महसुलातून भविष्यातील उत्पन्न हे दि. ३०.०९.२०२५ पर्यंत समूहकाडे असलेल्या तलत मासामेसह, वृद्धील १२ महिन्यांत समूहकाच्या विद्यमान व भविष्यातील दलित्वांचा पूर्णता करण्यासाठी पुरेसे असेल. या अपेक्षेवर आधारित, व्यवस्थापनाचा असा विश्वास आहे की समूहचे एकत्रित आर्थिक निकाल तयार करताना चालू चिंता गृहीतकाचा वापर योग्य राहील.

आयएल अँड एफएस समूहकाच्या भाषाधारकांसाठी मूल्य जतन करण्यास सक्षम करण्याच्या उद्देशाने एका ठराव आराखड्यावर काम करत आहे. ठराव आराखडा योजनेमध्ये अन्य बाबींवरून एकल अँड एफएस च्या मासाम/व्यवसाय/कार्यवधीची विक्री मासविष्ट आहे. भाषा या दमर्तात, आयएल अँड एफएस बॉर्डरने दि. २१.१२.२०२३ रोजी कंपनीतील त्यांच्या संपूर्ण हिस्सा विक्रीसाठी सार्वजनिक अतिव्यक्ती (इंडोआय) आमंत्रित केली होती. सदर इंडोआय ला प्रतिसाद म्हणून, काही संभाव्य बोलीदारांनी इच्छा व्यक्त केली असून त्यांसंदर्भात प्रक्रिया सुरू आहे.

(६) कंपनीचे सारांश स्वरूपातील अलेखापरीक्षित स्वतंत्र वित्तीय निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत. कंपनीचे विस्तृत स्वतंत्र निष्कर्ष कंपनीची वेबसाइट www.iimlindia.com वर उपलब्ध आहेत.

(रु. लाखांत)

अ. क्र.	तपशील	३०.०९.२०२५ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३०.०६.२०२५ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२४ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२५ रोजी संपलेली तिमाही सहमाही (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२४ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२५ रोजी संपलेले वर्ष (लेखापरीक्षित)
१	एकूण महसूल	३,०५६.३७	१४४.६७	२००.९६	३,२०९.०४	२०९.८५	१०४.७८
२	कारपय नका	२,७८१.७९	(२२.६९)	(९९.९१)	२,७५९.१०	(४१९.४३)	(१५६.३७)
३	कारपयत नाफा	२,७८१.७९	(२२.६९)	(९९.०५)	२,७५९.१०	(४२४.११)	(२१७.७९)

(७) दि. ३०.०९.२०२५ पर्यंत कंपनीकडे ६ उपकंपन्या व १ संयुक्त स्वरूपात नियंत्रित संस्था आहे.

(८) आपली जाँडॅट व्हेजर आयएल अँड एफएस माइलस्टोन रिक्टीरी अँडव्हायजर्स प्रायव्हेट लिमिटेडचा वित्तीय अहवाल हा ती विद्यमान स्थितीत खंडित असल्याच्या आधारावर तयार करण्यात आला आहे.

(९) धारण कंपनी व्यवस्थापन समितीच्या उपकंपन्यांपैकी एक, आर्य प्रदेश इन्फ्रास्ट्रक्चर असिस्ट मॅनेजमेंट लिमिटेड (एपीयूएएएएएएएए) सी संबंधित विवरण केल्यास वस्तुतःच आढावा व मूल्यंकन करण्याच्या प्रक्रियेत आहे, उपकंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून व संबंधित पार्टींशी जोडी असलेल्या पत्रव्यवहारावर आधारित आवश्यक असल्यास, कोणत्याही तत्तुदीची निश्चिती वा निरलेखन घ्यावेत योग्य कृती उपकंपनी व्यवस्थापनाकडून तयार करत तयार करत हे मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर केल्या जातील.

(१०) गत वर्षाची आकडेवारी आवश्यकतेनुसार पूर्णगती/अंशवर्षीकृत करण्यात आली आहे.

ब्रॅडी अॅण्ड मॉरिस इंजिनियरिंग कंपनी लिमिटेड

सीआयएन क्र. : एल२११५०एमएच११४६पीएलसी००४७२१

नॉंदणीकृत कार्यालय : 'ब्रॅडी हाऊस', ४ था मजला, १२-१४, बीर नर्मन रोड, फोर्ट, मुंबई-४००००१.

फोन : (०२२) २२०४८३६१-६५, फॅक्स : (०२२) २२०४१८५५, ई-मेल : bradys@mtnl.net.in, वेबसाईट : www.bradymorris.in

३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता


अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(इपीएस सोडून क. लाखांत)

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही			संपलेले नऊ महिने			संपलेले वर्ष
		३१.१२.२०२५ (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२५ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२४ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२५ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२४ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२५ (अलेखापरीक्षित)	
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२,३५७.३०	१,३६३.९०	१९८४.६१	५७४९.६८	६४०५.३६	९०८९.७५	
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कार. अपवादात्मक बाबीपूर्वी)	२९२.३१	६६.३५	२८५.३९	५६७.५७	९३४.७६	१,०१२.३१	
३	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपरचात)	२९२.३१	६६.३५	२८५.३९	५६७.५७	९३४.७६	२,९४४.१६	
४	करपरचात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपरचात)	२१८.८४	४७.५७	२११.६८	४२०.३५	६९५.८५	२,४०९.४०	
५	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा) (करपरचात) आणि इतर सर्व समावेशक उत्पन्न (करपरचात) समाविष्ट)	२१८.८४	४७.५७	२११.६८	४२०.३५	६९५.८५	२,३९९.६२	
६	समागण भांडवल	२२५.००	२२५.००	२२५.००	२२५.००	२२५.००	२२५.००	
७	मागील वर्षाच्या लेखापरीक्षित तालेबंदात दाखवण्याप्रमाणे राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	-	-	४,५०६.४१	
८	प्रति भाग प्रामा (प्रत्येकी रु. १/- च्या) (अखंडित आणि खंडित परिचालनाकरिता) मूल्य (रु.) सोमिकृत (रु.)	१.७३ १.७३	२.१२ २.१२	१.४१ १.४१	१८.६८ १८.६८	३०.९३ ३०.९३	१०६.७३ १०६.७३	

टिपा :

- वरील निष्कर्ष कंपनीज (इंडियन अकाउंटिंग स्टॅंडर्ड्स) रुल्स, २०१५ सह एकर वाचत कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत अधिसूचित इंडियन अकाउंटिंग स्टॅंडर्ड्स ('इंड एस') नुसार बनवले आहेत.
- १३ फेब्रुवारी, २०२६ रोजी झालेल्या बैठकीत वरील निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने मंजूर केले. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी हे निष्कर्ष प्रमादित पुनर्विलोकन करण्या अधीन होते. त्यांनी त्यावरील एक अर्दा नसलेले निष्कर्ष व्यवहार केला आहे.
- वरील निष्कर्षांचा मसुदा हा दिनांक ३० नोव्हेंबर, २०१५ रोजीच्या सेबी सर्व्हेयर सीआयआर/सीएफडी/सीएमडी/ १५/२०१५ मध्ये विहित केल्यानुसार आहे, जे दिनांक ५ जुलै, २०१६ रोजीचे सेबी सर्व्हेयर, इंड एस आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या परिशिष्ट III (डिजिटल) II) च्या आवश्यकतेच्या अनुषंगाने सुधारण्यात आला आहे.
- इंड एस १०८ मधील व्याख्येनुसार विभागवार अहवाल लागू नाही.
- डिसेंबर ३१, २०२५ रोजीनुसार कंपनीकडे कोणत्याही उपकंपन्या, संयुक्त उपक्रम किंवा सहयोगी कंपनी नाही आहे. म्हणून वर्तमान एकरजित वित्तीय निष्कर्षांच्या आवश्यकता या लागू नाही.
- अपवादात्मक बाबींमध्ये ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या वर्षासाठी भा.र. २३३४.८२ लाख रुकमेचा मिलाकत, प्लॉट आणि इन्विजमेंट च्या विक्री वरील नफा आणि भा.र. ४०२.१७ रुकमेच्या साधारण फसवणुकी मुळे झालेली निलंबित केलेली निव्वळ रुकम समाविष्ट आहे.
- भात सरकारने २१ नोव्हेंबर, २०२५ पासून नव्या कामगार संविधा (कोड ऑफ वेजने, २०१९, दी इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड, २०२०, दी कोड ऑन सोशल सिक्युरिटी, २०२० आणि ऑक्ट्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वकींग कंडिशन कोड, २०२०) अधिसूचित केल्या. एकूण वेतन देण्या वरील ह्या नव्या कामगार संविधांच्या अंतर्गत नियम अनुमती अधिसूचित व्हायचे आहेत म्हणून कंपनी पुढील घडामोडींवर लक्ष ठेवत आहे आणि ह्या संबंधात नंतर उद्भवणाऱ्या त्यानंतरच्या कोणत्याही समायाजनांचे मूल्यापान करून लागू करील.
- चालू कालावधीच्या वर्गीकरणशी सुसंगत होण्यासाठी आवश्यकतेनुसार मागील कालावधीची आकडेवारी पुनर्जातित/पुनर्रचित केली आहे.



ब्रॅडी अॅण्ड मॉरिस इंजिनियरिंग कंपनी लिमिटेड साठी

सही/-

पवन जी. मोरारका

अध्यक्ष

डीआयएन : ००१७४७९६

ठिकाण: मुंबई

दिनांक: १३.१२.२०२६

PARANAJA SPACES AND SERVICES PRIVATE LIMITED					
CIN : U70109MH2020PTC430156					
Regd. Office : 101, Somnath CTS No 988, 14 Ram Mandir Road, Vile Parle (East), Mumbai 400057 Maharashtra India					
EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31st DECEMBER, 2025					
Regulation 52 (8), read with Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Rs. in Million)					
Sr. No.	Particulars	Quarter ended		Nine Months ended on	Year ended
		December 31, 2025	December 31, 2024	December 31, 2025	March 31, 2025
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	Audited
1	Total Income from Operations including Other Income	54.27	219.79	158.15	104.64
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and /or Extraordinary items)	(162.90)	(181.71)	(301.47)	(371.97)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(162.90)	(181.71)	(301.47)	(371.97)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(162.90)	(181.71)	(301.47)	(371.97)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(163.02)	(181.71)	(301.83)	(371.35)
6	Paid up Equity Share Capital	0.10	0.10	0.10	0.10
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	(852.18)	(408.06)	(852.18)	(550.35)
8	Net worth	(852.08)	(408.07)	(852.08)	(550.25)
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	1,625.81	1,654.58	1,625.81	1,627.88
10	Debt Equity Ratio	(1.91)	(4.05)	(1.91)	(2.96)
11	Debt Service Coverage Ratio (EBIT/Interest Expenses+ Loan Repayments)	(0.25)	0.08	(0.21)	(0.32)
12	Interest Service Coverage Ratio (EBIT/ Interest Expenses)	(0.25)	(0.65)	(2.14)	(1.24)
13	Earnings per share Basic and Diluted (not annualized for the quarter)	(16,289.53)	(18,170.91)	(30,147.09)	(37,197.53)
14	Capital Redemption Reserve	0.00	0.00	0.00	0.00
15	Debenture Redemption Reserve	0.00	0.00	0.00	0.00
16	Current Ratio	0.85	1.30	0.85	1.24
17	Long term debt to working capital	0.00	0.98	0.00	1.15
18	Bad debts to Account Receivable Ratio	0.00	0.00	0.00	0.00
19	Current Liability Ratio	0.99	0.69	0.99	0.70
20	Total Debts to Total Assets	0.33	0.41	0.33	0.40
21	Debtors Turnover	0.00	0.00	0.00	0.00
22	Inventory Turnover	0.01	0.04	0.03	0.03
23	Operating Margin (percent)	(85.54)	0.09	(81.64)	(186.97)
24	Net Profit Margin (percent)	(293.45)	(0.84)	(195.19)	(412.62)
25	Sector specific equivalent ratios, as applicable.	0.00	0.00	0.00	0.00
NOTES :					
1. The above Unaudited Financial Results have been prepared as per the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and have been approved by the Board of Directors at their meeting held on February 13, 2026.					
2. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with BSE Limited ("Stock Exchange") under Regulation 52 of the Listing Regulations. The full format of the Unaudited Financial Results is available on the website of BSE Limited and the Company, which can be accessed on www.bseindia.com and www.psspl.co respectively.					
3. For the items referred in sub-clauses (a) to (q) of regulation 52 (4) of the Listing Regulations, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange and can be accessed on www.bseindia.com and www.psspl.co respectively.					
4. The figures for the corresponding previous period have been regrouped / restated wherever necessary, to make them comparable.					
Place : Pune		Sd/- Pushkar P. Apte Director		Sd/- Sachin B. Hirap Director	
Date : February 13, 2026		DIN: 009006340		DIN: 00132493	